

अधीक्षक अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ,  
नागपूर यांचे कार्यालय व त्याअंतर्गत ४ विभागीय व ११  
उपविभागीय कार्यालयांतील नियत अस्थायी आस्थापनेवरील  
पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ  
देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र. क्र. मुदवा २०२५/प्र.क्र.३९/जवि

नवीन प्रशासन इमारत, ६ वा मजला,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- ०८.०४.२०२५

**संदर्भ :** १) शासन निर्णय क्रमांक:मुदवा २०२४/प्र.क्र.३८/ज.वि., दिनांक २६.०९.२०२४

२) मुख्य अभियंता, (वि), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांचे पत्र क्र. मुअ (वि)/जविप्र/  
मुदतवाढ/आ-१०/३३६, दिनांक २५.०२.२०२५

३) वित्त विभाग शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०३.०३.२०२५

### शासन निर्णय :

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई अंतर्गत अधीक्षक अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ, नागपूर यांचे कार्यालय व त्यांच्या अधिपत्याखालील ४ विभागीय व ११ उपविभागीय कार्यालयांतील नियत अस्थायी २१९ पदांना दि. ०१.०३.२०२५ ते दि. ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. (तपशील सोबतच्या विवरणपत्रात दिलेला आहे.)

२. या पदांवर होणारा आस्थापनेचा खर्च नियत अस्थायी आस्थापनेचा खर्च "मागणी क्र.आय-५ ,मुख्य लेखाशिर्ष ४७०१ - मोठे व मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च, १९०- सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका, (०४) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (वेतन), (०४) (०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान(अनिवार्य) (४७०१ आय १७१)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व त्याखाली मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०४०८१५१६१०३५२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित पां.शिंदे)

**सोबत:- विवरणपत्र.**

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीकरिता विवरणपत्रासह अग्रेषित:

१.महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.

२.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.

३. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी

४. अवर सचिव (आ.पु.क), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

५. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर

६. मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई.

७. अधीक्षक अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ, नागपूर.

यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजुरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजुरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चूकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/ अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

८. अधीक्षक अभियंता, प्रकल्प तयारी व व्यवस्थापन कक्ष, जलसंपदा विभाग, पुणे

९. कार्यासन, अर्थ १/२, आ (पुनर्रचना), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

१०. जलविद्युत कार्यासन संग्रहार्थ

शासन निर्णय क्र. मुदवा २०२५/प्र.क्र.३९/जवि, दि.०८.०४.२०२५ चे

विवरणपत्र-१

नियत अस्थायी आस्थापनेवरील मुदतवाढीसाठी मंजूर पदे

अ. क्र.	पदनाम	अ.अ. विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ, नागपूर	का.अ. विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग, नागपूर व त्या अंतर्गत ३ उपविभाग				का.अ. विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग, भंडारा व त्या अंतर्गत ३ उपविभाग				का.अ. विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग, अकोला व त्या अंतर्गत २ उपविभाग			का.अ. विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग, यवतमाळ व त्या अंतर्गत ३ उपविभाग				एकूण अस्थायी पदे
			विभाग नागपूर	उपविभाग क्र.१ वर्धा	उपविभाग क्र.२ नागपूर	उपविभाग क्र.३ चंद्रपूर	विभाग भंडारा	उपविभाग क्र.१ भंडारा	उपविभाग क्र.३ गडचिरोली	उपविभाग क्र.२ गोर्दीया	विभाग अकोला	उपविभाग क्र.१ खामगाव	उपविभाग क्र.१ वाशिम	विभाग यवतमाळ	उपविभाग क्र.२ पुसद	उपविभाग क्र.२ अमरावती	उपविभाग क्र.३ यवतमाळ	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
१	अधीक्षक अभियंता (विवयां)	१	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	१
२	सहाय्यक अधीक्षक अभियंता	१	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	१
३	कार्यकारी अभियंता (विवयां)	-	-	-	-	-	-	-	-	-	१	-	-	१	-	-	-	२
४	उपअभियंता (विवयां)	-	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१५
५	क.अ./शा.अ./सहा.अ. श्रेणी-२(विवयां)	२	-	४	४	४	१	४	४	४	३	४	४	३	४	४	४	५३
६	आरेखक/सहा.आरेखक	-	-	-	-	-	१	-	-	-	१	-	-	१	-	-	-	३
७	अनुरेखक	-	-	-	१	-	२	-	१	१	२	-	१	१	१	-	१	११
८	अधीक्षक	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	०
९	प्रथम लिपिक	-	-	-	-	-	-	-	-	-	१	-	-	१	-	-	-	२
१०	विभागीय लेखापाल	-	-	-	-	-	-	-	-	-	१	-	-	१	-	-	-	२
११	वरिष्ठ लिपिक	२	-	१	१	१	-	१	१	१	५	१	१	५	१	१	१	२३
१२	लघुलेखक(उच्च श्रेणी)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	०
१३	कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक	३	२	२	२	१	४	२	२	२	८	२	२	८	२	२	२	४६
१४	भांडारपाल	-	-	-	-	-	-	-	-	-	१	-	-	१	-	-	-	२
१५	वाहन चालक	-	-	१	१	-	-	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१२
१६	दप्तराई/नाईक	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	०
१७	शिपाई	१	-	२	२	१	-	२	२	२	५	२	२	५	२	२	२	३२
१८	चौकीदार/पाहरेकरी	-	-	२	१	१	-	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१४
	एकूण	१०	३	१३	१३	९	९	१२	१३	१३	३१	१२	१३	३०	१३	१२	१३	२१९

(अजित पां.शिंदे)  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन